

07th July, 2022 Ref: CVL/SE/2022-23 To, To, **BSE** Limited National Stock Exchange of India Ltd. Phiroze Jeejeebhoy Towers, "Exchange Plaza", Bandra - Kurla Complex, Dalal Street, Mumbai – 400 001. Bandra (E), Mumbai 400 051 **Scrip Code : 511413** Symbol: CREST ISIN : INE559D01011 Series: EQ

Dear Sir/Madam,

SUB: NEWSPAPER ADVERTISEMENT OF NOTICE TO THE SHAREHOLDERS FOR TRANSFER OF EQUITY SHARES TO INVESTOR EDUCATION AND **PROTECTION FUND AUTHORITY**

With reference to the captioned subject, we are enclosing herewith the copies of the newspaper advertisement published in Financial Express (English-All edition) and Mumbai Lakshadeep (Marathi) pursuant to the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, intimating the shareholders of the Company for transfer of equity shares to Investor Education and Protection Fund Authority in respect of which dividend has not been paid or claimed for a period of seven consecutive years (from year: 2014-2015).

Kindly take the aforesaid information on your records in compliance with the provisions of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

Thanking you.

Yours faithfully, For Crest Ventures Limited

Namita Bapna **Company Secretary**

Encl: a/a



FINANCIAL EXPRESS



Weizmann I imited Regd. Office: 214, Empire House, Dr. D. N. Road, Ent. A. K. Nayak Marg, Fort, Mumbai – 400 001 Website: www.weizmann.co.in, Email: investorsgrievance@weizmann.co.ir Tel. Nos: 022 22071501 (6 lines) Fax No.: 02222071514

NOTICE Notice is hereby given that the 35th Annual General Meeting ("AGM") of the members of the Company is scheduled to be held on Thursday, 28th July, 2022 at 3.30 p.m. (IST) through Video Conferencing ("VC")/ Other Audio Visual Means ("OAVM") to transact the business set out in the Notice of the AGM. In accordance with the General Circular issued by the Ministry of Corporate Affairs dated 5th May, 2020 read with General circulars dated 8th April, 2020, 13th April 2020. 13th January, 2021. 14th December, 2021 and 5th May, 2022 (collectively referred to as "MCA circulars") and Securities and Exchange Board of India (SEBI) circular dated 12th May, 2020 and 15th January, 2021, the company has emailed the Annual Report for the F.Y. 2021-2022 containing the notice of the 35th Annual General Meeting, Standalone and Consolidated Financial Statements and reports thereon through electronic mode only to those members whose email addresses are registered with the Company or Registrar and Share Transfer Agents and Depositories. The requirement of sending physical copies of the Notice of the AGM has been dispensed with vide MCA Circulars and the SEBI Circular. The Annual Report for the F.Y. 2021-2022 of the Company, inter-alia, containing the Notice and the Explanatory statement of the 35th Annual General Meeting is available on the Company's website www.weizmann.co.in, website of the Stock Exchanges i.e. www.bseindia.com and www.nseindia.com and website of the e-voting service provider, National Securities Depository Limited ("NSDL") i.e. www.evoting.nsdl.com. Pursuant to Regulation 42 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirement) Regulations, 2015 and Section 91 of the Companies Act, 2013, the Book Closure date is from Friday, 22nd July, 2022, to Thursday, 28th July, 2022 (both days inclusive) for the purpose of AGM and declaration of Dividend. Pursuant to Section 108 of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder, Regulations 44 of the Listing Regulations, the Secretarial Standard on General Meetings (SS-2) issued by the Institute of Company Secretaries of India, the Company is pleased to provide e-voting facility to its members enabling them to cast their vote electronically for all the resolutions as set in the AGM Notice. The Company has availed the e-voting services and video conferencing services for AGM as provided by National Securities Depository Limited ("NSDL"). Mr. Martinho Ferrao, Practising Company Secretary has been appointed as Scrutiniser for conducting the e-voting process in a fair and transparent manner. The e-voting period commences on Monday, 25th July, 2022 (9.00 a.m.) and ends on Wednesday, 27th July, 2022 (5.00 p.m.). The e-voting module shall be disabled by NSDL for voting thereafter. Once the vote on a resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently. The voting rights of the members shall be as per the number of equity shares held by them as on cut-off date which is Thursday, 21st July, 2022. In case of gueries/grievances with regard to e-voting refer the Frequently Asked

Questions (FAQ's) and e-voting manual available at www.e-voting.nsdl.com. For WEIZMANN LIMITED Sd/-

Place:	Mumbai	
Date:	05.07.2022	

SIPCa Ipca Laboratories Limited Regd. Off. : 48, Kandivli Industrial Estate, Kandivli (W), Mumbai 400 067 Tel: 022 - 6647 4444 / E-mail: investors@ipca.com / Website: www.ipca.com

CIN: L24239MH1949PLC007837

Dear Member(s)

1. The 72st Annual General Meeting (AGM) of the Members of Ipca Laboratories Limited will be held on Wednesday, 10th August, 2022 at 3.30 p.m., Indian Standard Time, through Video Conferencing / Other Audio Visual Means (VC/OAVM) in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 (the Act) and the Rules made thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (SEBI Listing Regulations) read with all the applicable circulars on the matter issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) and Securities and Exchange Board of India (SEBI) from time to time to transact the business set out in the notice calling the AGM. Members attending the AGM through VC/OAVM shall be reckoned for the purpose of auorum under Section 103 of the Act.

. In compliance with the aforesaid circulars, the Notice of the AGM and the Financial Statements for the financial year 2021-22 along with the Reports of the Board of Directos and Auditors and other documents required to be attached thereto (collectively referred as "Annual Report") will be sent only by email to all the members of the Company whose email addresses are registered with the Company/Registrars and Share Transfer Agents (RTA) or Depository Participants (DP). The aforesaid documents will also be available on the website of the Company at www.ipca.com, the Stock Exchanges where the shares of the Company are listed, i.e., BSE Limited (www.bseindia.com) and The National Stock Exchange of India Ltd. (www.nseindia.com) and National Securities Depository Services Ltd. (NSDL) www.evoting.nsdl.com


. The Company is pleased to provide its members with the facility to exercise their right to vote on the agenda items as stated in the notice of the Annual General Meeting by electronic means and the business may be transacted through the e-voting services provided by National Securities Depository Limited (NSDL). Additionally, the Company is providing the facility of voting through e-voting system during the AGM (e-voting). Detailed procedure for remote e-voting / e-voting at the AGM has been provided in the Notice of AGM which will be sent by email shortly.

Manner of registering / updating e-mail address as well as bank details for receiving the Annual Report and dividends when declared thru Bank transfer:

- A. Shares held in Physical Mode : Please send an email to the Company a investors@ipca.com or RTA at rnt.helpdesk@linkintime.co.in mentioning the Registered Folio Number, E-mail Address, self-attested copy of the PAN Card, Address proof (Aadhar Card / Voter ID Card / passport /utility bill) and contact number, bank account particulars - (1) Bank Name and Address (2) Bank Account Number (3) IFSC Code (4) MICR number (5) Cancelled cheque leaf.
- B. Shares held in Demat Mode : Please contact your DP and register your e-mail address and bank account details in your demat account as per the process advised by your DP.
- Members are requested to carefully read all the Notes set out in the Notice of the AGM and instructions for joining the AGM, manner of casting vote through remote e-voting. e-voting during the AGM.

Please write to the Company for any assistance in this matter.

By Order of the Board For Ipca Laboratories Limited Harish P Kamath July 7, 2022 Corporate Counsel & Company Secretary ACS 6792



unclaimed dividend latest by September 7, 2022 to avoid transfer of shares to the demat account of IEPF. E-tenders with a validity upto 180 days from the last date of bid submission In terms of Rule 6 of the Rules, the Company has also uploaded the

RCI INDUSTRIES & TECHNOLOGIES LIMITED

Ami Purohit

Company Secretary

RCI Regd. Office: Unit No. 421, 4" Floor, Pearl Omaxe Tower, Netaji Subhash Place, Pitampura, New Delhi-110034 CIN: L74900DL1992PLC047055; Email: compliance@rciind.com; Website: www.rciind.com; Tel: 011-27372194; Fax: 011-27371334

Mumbai

EXTRACT OF THE STATEMENT OF STANDALONE AND CONSOLIDATED AUDITED FINANCIAL RESULTS

		ł.	Stand	alone			Conso	lidated	
SI No		Quarter Ended		Year ended		Quarter Ended		Year	ended
No		31.03.2022 (Unaudited)	31.03.2021 (Unaudited)	31.03.2022 (Audited)	31.03.2021 (Audited)	31.03.2022 (Unaudited)	31.03.2021 (Unaudited)	31.03.2022 (Audited)	31.03.2021 (Audited)
1	Income	r - 30137536							
	a. Revenue from Operations	924.41	2,019.06	5,968.13		924.41	2,019.24	5,968.13	7,079.95
	b. Other Income	17.57	2.41	22.67	63.68	17.07	2.69	22.67	75.70
	Total Income	941.98	2,021.47	5,990.80	6,943.90	941.48	2,021.93	5,990.80	7,155.65
2	Expenses	- weenade	9 meesters	. www.com	- and and	Summer 1	North Street	- meneral	
	a. Cost of Material Consumed	806.47	1,753.27	4.565.75	6,171.87	806.47	1.753.27	4,565.75	6,171.87
13	 b. Purchase of stock-in-trade 	2	150.84	-	189.74	-	151.05		397.16
	 Change in inventories of finished goods, work-in-progress an stock-in-trade 	557.41	428.56	2,580.07	1,202.81	557,41	428.56	2,580.07	1,202.81
18	d. Employee Benefits Expenses	65.60	126.32	438.06		65.60	126.33	438.06	583.51
8	e. Finance Costs	18.43	0.84	20.76		18.43	0.94	20.76	3.29
	f. Depreciation and Amortisation Expenses	287.37	271.77	1,127.57	1,246.65	287.37	273.37	1,127.57	1,258.91
	g. Other Expenses	2,588.23	5,900.00	4,491,48		2,542.00	8.458.26	4,448.01	13,403.79
12	Total Expenses	4,323.51	8,631.60	13,223,70		4,277,28	11,191.78	13,180.22	23,021.34
3	Profit/(Loss) before tax, exceptional item and prior period items	(3,381.52)	(6,610.14)	(7,232.89)		(3,335.80)	(9,169.85)	(7,189.42)	(15,865.69)
4	Exceptional item		54	-	2	24	14	<u></u>	-
5	Prior period items							5 0.e	
6	Profit/(Loss) before tax	(3,381.52)	(6,610.14)	(7,232.89)	(9,224.97)	(3,335.80)	(9,169.85)	(7,189.42)	(15,865.69)
7	Tax expense	tinger (d	epitalis - say	1000	아이야 한 것	linger of the	1.000 000	ndato ofe	giù cù ch
	a. Current Tax		-		-	545	19	34	-
	b. Deferred Tax	(14.34)	(110.31)	(23.10)	(170.37)	(14.34)	(110.31)	(23.10)	(170.37)
	Total tax expense	(14.34)	(110.31)	(23.10)	(170.37)	(14.34)	(110.31)	(23.10)	(170.37)
8	Profit/(Loss) after tax	(3,367.18)	(6,499.83)	(7,209.79)	(9,054.60)	(3,321.45)	(9,059.54)	(7,166.31)	(15,695.32)
9	Other Comprehensive Income	11.51	5.61	19.90		12.73	21.55	28.79	-183.26
10	Total Comprehensive Income / (Loss)	(3,355.67)	(6,494.22)	(7,189.89)	(9,043.41)	(3,308.73)	(9,037.99)	(7,137.53)	(15,878.58)
11	Paid-up Equity Share Capital (Face value of Rs.10 each)	1,567.64	1,567.64	1,567.64		1,567.64	1,567.64	1,567.64	1,567,64
12	Earnings Per Share (Face value of Rs. 10/- each) Basic (in Rs.) (not annualised) Diluted (in Rs.) (not annualised)	(21.48) (21.48)	(41.46) (41.46)	(45.99) (45.99)		(21.19) (21.19)	(57.79) (57.79)	(45.71) (45.71)	(100.12) (100.12)

NOTES:

Date : 05.07.2022

Place : New Delhi

The above financial results for the guarter and year ended March 31, 2022 have been reviewed by Audit committee and approved by the Board of Directors in their respective meetings held on July 05, 2022. The statutory auditor have expressed an qualified opinion on the aforesaid results. The detailed qualification and our comment on same has been annexed in a prescribed SEBI format along with these results.

The above is an extract of the detailed format of Audited Standalone & Consolidated Financial Results for the Quarter and year ended March 31, 2022 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Audited Standalone & Consolidated Financial Results for the guarter and year ended March 31, 2022 are available on the websites of the Stock Exchange(s) i.e www.bseindia.com and on the Company's Website i.e. www.rciind.com.

For and on behalf of the Board of Directors FOR RCI Industries and Technologies Limited

Sd Rajeev Gupta

Chairman & Managing Director DIN -00503196



Wealth sets you free

Nippon Life India Asset Management Limited

(CIN - L65910MH1995PLC220793)

Registered Office: 4th Floor, Tower A, Peninsula Business Park, Ganapatrao Kadam Marg, Lower Parel (W), Mumbai - 400 013. Tel No. +91 022 6808 7000

Fax No. +91 022 6808 7097 • mf.nipponindiaim.com

NOTICE NO. 32

Record Date July 12, 2022

MUTUAL

Sahi Hai

details of such shareholders and shares due for transfer to the demat account of the IEPF on its website at www.larsentoubro.com. Shareholders are requested to refer to the web-link https://investors.larsentoubro.com/ to verify the details of dividend not encashed and the shares liable to be transferred to the demat account of the IEPF. The shareholders are advised to claim such dividend(s) by September 7, 2022.

the demat account of the IEPF under the Rules for claiming their

In case the Company does not receive any communication from the concerned shareholders by September 7, 2022, the Company shall, with a view to comply with the requirements set out in the Rules, de-materialise and transfer the shares to IEPF by way of Corporate Action by the due date as per the procedure stipulated in the Rules. Shareholders may note that both the unclaimed dividend and the shares transferred to IEPF including all benefits accruing on such shares, if any, can be claimed by them from IEPF after following the procedure prescribed under the Rules. The shareholders may please note that no claim shall lie against the Company in respect of the shares or dividends so transferred to IEPF pursuant to the Rules. For any further information, the shareholders concerned may

contact either:

Secretarial Department Larsen & Toubro Limited L&T House, Ballard Estate Mumbai 400 001 Tel. 022-6752 5656 Fax: 022-67525858 E-mail: IGRC@Larsentoubro.com	Registrar and Transfer Agent KFin Technologies Limited (Unit: Larsen & Toubro Limited) Selenium, Tower B, Plot 31-32 Gachibowli, Financial District Nanakramguda, Hyderabad 400 032 Tel: 040-6716 2222 Toll-free: 1800-309-4001 Fax: 040-23420814 E-mail: einward.ris@kfintech.com
Place: Mumbai Date: 06 / 07 / 2022	for LARSEN & TOUBRO LIMITED (SIVARAM NAIR A) COMPANY SECRETARY FCS 3939



NOTICE TO THE SHAREHOLDERS TRANSFER OF EQUITY SHARES TO INVESTOR **EDUCATION AND PROTECTION FUND ("IEPF")**

This Notice is published in pursuance to the provisions of the Companies Act, 2013 read alongwith the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 as amended or modified and various circulars issued thereto from time to time ("the Rules") notified by the Ministry of Corporate Affairs. Provisions of Section 124(6) of the Companies Act, 2013 read with IEPF Rules, interalia provides to transfer such shares, in respect of which dividend has not been paid or claimed by the shareholders for seven consecutive years or more to the Investor Education and Protection Fund ("IEPF") Authority, set up by the Central Government Notice is further given that in accordance with the provisions of IEPF Rules, individual notices have already been sent to the respective shareholders whose shares are liable to be transferred to IEPF, whose addresses are available with the Company's RTA. The Company has uploaded the details of such shareholders and shares due fo transfer to IEPF on its website at http://www.crest.co.in/investors/ unclaimed-dividend/

The concerned shareholders, holding shares in physical form and whose shares are liable to be transferred to IEPF Authority, may note that the Company would be issuing duplicate share certificate(s) in *lieu* of the original share certificate(s) held by them for the purpose of transfer of shares to IEPF Authority as per the rules and upon such issue the original share certificate(s) which is registered in their name shall stand automatically cancelled and be deemed non-negotiable. In case of shares held in Demat mode, the shares shall be transferred directly to IEPF Authority through the Depository Participant as per the rules. It may be noted that the shares transferred to IEPF Authority, including all benefits accruing on such shares, if any, can be claimed back from the IEPF Authority after following the procedure prescribed under the rules or by visiting website of IEPF Authority i.e www.iepf.gov.in. The shareholders may further please note that the details uploaded by the Company on its website shall be regarded as deemed adequate notice in respect of issue of duplicate share certificate(s) by the Company for the purpose of transfer of shares to IEPF Authority pursuant to the aforesaid rules. Notice is hereby given to all the concerned shareholders to claim the unpaid/ unclaimed dividend amount(s) for the year 2014-2015 by making an application to the Company/Company's RTA: M/s. Link Intime India Private Limited on or before October 21, 2022, so that the shares are not transferred to the IEPF Authority. In case the Company does not receive any communication from the concerned shareholders on or before October 21, 2022, the Company shall, in compliance with the requirements set out in the rules, transfer the shares to the IEPF Authority by the due date and as per procedure stipulated in the rules. For any clarification on the subject matter, please contact the Company's RTA: M/s. Link Intime India Private Limited; Unit: Crest Ventures Limited, Address: C-101, 247 Park, L.B.S.Marg, Vikhroli (West), Mumbai - 400083. Email: iepf.shares@linkintime.co.in; Tel. No.: 022-4918 6270; Fax No.: 022-4918 6060.

are hereby invited from eligible bidders for Supply, Construction and Installation of HT related works within the jurisdiction of Mangaldoi Electrical Circle of APDCL under Distribution Infrastructure Works (Loss Reduction) of Revamped Distribution Sector Scheme (RDSS). The bid document along with other relevant information will be available for download in www.apdcl.org and www.assamtenders.gov.in as mentioned

TENDER NOTICE

A fully customer centric company

Description	Date & Time
Date of Download of RFB/NIT	07.07.2022 at 16:00 hrs.
Pre-Bid Meeting	11.07.2022 at 12:00 hrs.
Bid Submission start date and time	18.07.2022 from 12:00 hrs.
Deadline for Bid Submission	01.08.2022 till 15:00 hrs.
Date & time of opening of Technical part of Bid	03.08.2022 at 12:00 hrs.
y changes of the above will be notified su Sd/-, Chief Ge case pay your energy bill on time an	neral Manager (PP&D), APD

A fully customer centric company

TENDER NOTICE

E-tenders with a validity upto 180 days from the last date of bid submission are hereby invited from eligible bidders for Supply, Construction and Installation of HT related works within the jurisdiction of Rangia Electrical Circle of APDCL under Distribution Infrastructure Works (Loss Reduction) of Revamped Distribution Sector Scheme (RDSS). The bid document along with other relevant information will be available for download in www.apdcl.org and www.assamtenders.gov.in as mentioned hereunder:

Pre-Bid Meeting 11.07.2022 at 12:00 hr Bid Submission start date and time 18.07.2022 from 12:00 Deadline for Bid Submission 01.08.2022 till 15:00 hr	Description	Date & Time
Bid Submission start date and time 18.07.2022 from 12:00 Deadline for Bid Submission 01.08.2022 till 15:00 h	Date of Download of RFB/NIT	07.07.2022 at 16:00 hrs.
Deadline for Bid Submission 01.08.2022 till 15:00 h	Pre-Bid Meeting	11.07.2022 at 12:00 hrs.
	Bid Submission start date and time	18.07.2022 from 12:00 hrs
	Deadline for Bid Submission	01.08.2022 till 15:00 hrs.
Date & time of opening of Technical part of Bid 03.08.2022 at 12:00 h	Date & time of opening of Technical part of Bid	03.08.2022 at 12:00 hrs.



This notice is published pursuant to provisions of section 124(6) of the Companies Act, 2013 read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 (hereinafter referred to the "**Rules**"). In accordance with the aforesaid provisions, all equity shares of the Company in respect of which dividend has not been paid or claimed for seven (7) consecutive years or more needs to be transferred by the Company to the Investor Education and Protection Fund ("**IEPF**") Account along with a statement containing such details as may be prescribed. The Company has sent communication to all respective shareholders whose shares are liable to be transferred to IEPF Authority during the financial year 2022-23 for taking appropriate action for claiming the unpaid dividend. In the event valid claim is not received from shareholder(s) within the time limit mentioned in the letter, the Company will proceed to transfer the corresponding equity shares to IEPF without any further notice. The Company has uploaded details of such shareholders and shares due for transfer to IEPF on its website at www.motherson.com. Shareholders are requested to refer to the web link https://www.motherson.com/performance/samil-investors/investoreducation-and-protection-fund to verify the details of unpaid dividend and shares liable to be transferred to IEPF. The concerned shareholders who wish to claim the equity shares of the Company from IEPF will be required to make a separate application to IEPF Authority in the prescribed Form IEPF-5, available on IEPF Website i.e. www.iepf.gov.in and send a duly signed physical copy of the same to the Company along with requisite documents enumerated in the Form IEPF-5. For any queries in respect of above matter, shareholders may contact M/s. KFin Technologies Limited (Formerly KFin Technologies Private Limited) (Unit: Samvardhana Motherson International Limited (Formerly Motherson Sumi Systems Limited)), Registrar and Share Transfer Agent, at Selenium Building, Tower B. Plot No. 31 & 32, Financial District Nanakramguda, Serilingampally Hyderabad – 500032; Tel. No.: 040-6716222, 040-67161606; email ID: einward.ris@kfintech.com For Samvardhana Motherson International Limited (formerly Motherson Sumi Systems Limited)

Notice is hereby given that the Trustee of Nippon India Mutual Fund ("NIMF") has approved the following Distribution on the face value of Rs. 10/- per unit under Income Distribution cum capital withdrawal (IDCW) option of the undernoted scheme of NIMF, with July 12, 2022 as the record date:

Name of the Scheme(s)	Amount of Distribution (₹ per unit)*	NAV as on July 05, 2022 (₹ per unit)
Nippon India Balanced Advantage Fund - IDCW Option	0.1500	27.4761
Nippon India Balanced Advantage Fund - Direct Plan - IDCW Option	0.1500	35.0910

*Income distribution will be done, net of tax deducted at source, as applicable.

Pursuant to payment of dividend/IDCW, the NAV of the Scheme will fall to the extent of payout, and statutory levy, if any. The IDCW payout will be to the extent of above mentioned Distribution amount per unit or to the extent of available distributable surplus, as on the Record Date mentioned above, whichever is lower.

For units in demat form : IDCW will be paid to those Unitholders/Beneficial Owners whose names appear in the statement of beneficial owners maintained by the Depositories under the IDCW Plan/Option of the Scheme as on record date.

All unit holders under the IDCW Plan/Option of the above mentioned scheme, whose names appear on the register of unit holders on the aforesaid record date, will be entitled to receive the IDCW.

> For Nippon Life India Asset Management Limited (Asset Management Company for Nippon India Mutual Fund) Sd/-

Mumbai July 06, 2022

Authorised Signatory

Make even idle money work! Invest in Mutual Funds

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.


For	Crest	Ventures	Limited
			Sd/-
	_	Namita	a Bapna

Company Secretary


Date: 06.07.2022	Alok Goel
Place: Noida	Company Secretary















Place: Mumbai

Date: July 07, 2022

मुंबई लक्षदीप 💽

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

घोषणा

मी, धनलक्ष्मी डेव्हलपर्सचे एकमेव मालक, श्री. दशरथ नंदकुमार शिंदे, अशी घोषणा करतो कि, श्री. अब्दुल रहमान गफूर ए. शेख आणि सलमा गुलशन शहा यांनी श्री. पांडुरंग बाळकृष्ण भंडारी आणि श्री. मोरेश्वर बाळकृष्ण भंडारी यांच्याकडून रीतसर नोंदणीकृत दस्तानुसार दिनांक २६/१२/१९७९ चे अभिहस्तांतरण दस्त, उप-निबंधक नोंदणी क्रमांक बदर-११/२६४६/२००५ नुसार खरेदी केलेली आहे, त्या अनुषंगाने दिनांक ०६/०९/२०१२ चे दस्त, उप-निबंधक नोंदणी क्रमांक बदर-१२/०६९५६/ २०१२ नुसार रीतसर अभिहस्तांतरण दस्त नुसार खरेदी केलेली आहे, ती खटल्यापासून मुक्त होती.

मालमत्तेचे सारांश

जुना सर्व्हे नंबर ९१, हिसा नं. २, नवीन सर्व्हे नंबर ९१, हिसा नं.२/२, गाव कांदिवली, तालुका बोरिवली, मुंबई उपनगर जिल्ह्याच्या संबंधित नगर भूमापन क्रमांक ६२१ आणि ६२३ असलेली मालमत्ता, सुमारे १९९२.१ चौ. मीटर ओम साई सहकारी गृहनिर्माण संस्था (मर्यादित) म्हणून ओळखली जाते.

सही/-

श्री. दशरथ नंदकुमार शिंदे धनलक्ष्मी डेव्हलपर्सचे मालक, **कार्यालय :** ५०२/५०३, केसर प्लाझा, नोबल मेडिकल वर, चारकोप मार्केट, कांदिवली पश्चिम, मुंबई-४०००६७.

येस बँक लिमिटेड YES // BANK

नोंदणीकृत व कॉर्पोरेट कार्यालय: येस बँक हाऊस, पश्चिम द्रुतगती महामार्ग, सांताक्रुझ (पुर्व), मुंबई-४०००५५ सीआयएन: एल६५१९०एमएच२००३पीएलसी१४३२४९, **ई-मेल:communications@yesbank.in, वेबसाईट: www.yesbank.in**

सरफायसी कायद्याच्या कलम १३(२) अन्वये सूचनेचे प्रकाशन

येथे सूचना देण्यात येत आहे की, खाली नमुद कर्जदार/जामिनदार/तारणकर्ता ज्यांनी बँकेकडून त्यांनी घेतलेल्या कर्ज सुविधेची मुद्दल रह व व्याज भरणा करण्यात कसूर केलेली आहे आणि ज्यांचे खाते नॉन परफॉर्मिंग ॲसेटमध्ये वर्गीकृत करण्यात आले आहे. त्यांना सिक्यूरीटायझेश ॲन्ड रिकन्स्टक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ (सरफायसी कायदा) च्या कल १३(२) अन्वये त्यांच्या अंतिम ज्ञात पत्त्यावर सचना वितरीत करण्यात आली होती ती ना-पोहोच होता पन्हा प्राप्त झाली, म्हणन सदर जाही सचनेदारे त्यांना सचित करण्यात येत आहे. वरील कर्जदार आणि/किंवा त्यांचे कायदेशीर वारसदार किंवा जामिनदार/तारणकर्ता (लाग असेल ते) यांना येथे कळविण्यात येत आहे की. सदर सचनेच्या प्रकाशन तारखेपासन ६० दिवसांत थकबाकी रकमेचा भरणा करावा अन्य) अन्तरो ह ० हिंद

417.	कापला कापचा व्या कराम इस	ेव उपकर्णन (४) जन्त्रव दुण दिवसा थ्या समाप्तानगर जाद	મરબબ ગાંકણાં કબેણાં પ	uuuei.
अ.	कर्ज खाते क्रमांक/	कर्जदार, सहकर्जदाराचे नाव	१३(२) स् चनेनुसार	सूचना तारीख
क्र.	ग्राहक क्रमांक	जामिनदार /तारणकर्त्याचे नाव	थकबाकी	एनपीए तारीख
۶	6392770		रू. २, २९, ८६, २६८. २१	२८.०६.२०२२
		उत्तम बी केंजाळे, बाळकृष्ण बी. केंजाळे		28.85.5050

<mark>प्रतिभूत मालमत्तेचे वर्णन- मालमत्ता १:-</mark> एकत्रित गाला क्रमांक १९, २०, २१, २२, २३, २४ तळमजला ओसवाल औद्योगि वसाहत, एन,एच,३ आसनगाव (पश्चिम) तालका शहापर जि. ठाणे - ४२ ३०१

मालमत्ता २:- खोली क्रमांक ०३ तळमजला इमारत क्रमोंक १ विंग एपंचशील कोहौसोलि, डॉ. ई. मोसेस रोड वरळी नाका वरळी मुंबई 800086

मालमत्ता ३:- खोली क्रमांक ६०२ ६वा मजला इमारत क्रमांक ११ शिवालय एल.आर. पापन मार्ग डॉ. ई. मोझेस रोड गांधी नगर वरव नाका वरळी मुंबई - ४०००१८

२	01638890 0000024	रवी बखरू, परफेक्ट पिक्चर्स टयून्स प्रा.लि. सुनिता द्रोणा आणि जया रवी बखरू	रु.२,३८,५२,२५६.४८	१८.०६.२०२२ २९.०७.२०२१
ओव	भूत मालमत्तेचे वर्णन/पत्ता: ळखल्या जाणाऱ्या इमारतीत, १ ००५१.	कार्यालय क्रमांक जी, ०१ बी तळमजल्यावर ४३१० चौरर भूखंड क्रमांक सी३८ आणि सी-३९, सीटीएस क्रमांक:-१	म फूट कारपेट क्षेत्रफळ, प ४२०७, गाव काळे कल्या	रेनी क्रेसेंझो म्हणून ण, अंधेरी, मुंबई-
÷	AFH0225 00837738	चंद्रकांत विश्राम पारधे, श्रीमती सुरेखा विश्राम पारधे, श्रीमती अश्विनी चंद्रकांत पारधे	रु.१२,२८,४२०.३१	१८.०६.२०२२ १६.०३.२०२२
		: फ्लॅट क्रमांक ००२, १७.५४७ चौरस मीटर (कार्पेट) ३, समर्थ नगर, रमेश वाडी, टाटा कॉलनी रोड, गाव, कुव		
8	AFH0001 00302022	मंगेश भगवान लाड	रू.५,३६,०७३.८	१८.०६.२०२२ ०३.०५.२०२२
एक्इ	प्रार्बिया वांगणी, सर्व्हे क्रमांक '	फ्लॅट क्रमांक सी६, ०१६, क्षेत्रफळ १६४ ची.फू. (कारपे फेज १, १०/१, १८/२, १९/३, १८/४, १९/१/ल, ग, तालुका कर्जत-४१०२०१.		
ų	AFH0001 00516746	श्रीमती भारती नरसन्ना मोती श्रीमती लक्ष्मी नरसन्ना मोती	रु.६,३३,०५३.२४	१८.०६.२०२२ ०१.०१.२०२२
जी५ २३/ जिल	, एक्झार्बिया वांगणी, सर्व्हे व्र /४, २४/१७, फेज २, २४/१ हा रायगड, महाराष्ट्र-४१०२०		/ल, १९/४ , २३/१, ३	२३/२, २४/१४,
٤	AFH006800733006 & AFH006800733028	श्री. दर्शन मुकेशभाई शाह श्रीमती भारतीबेन एम. शाह	रु.२२,२९,२६८.६९	१८.०६.२०२२ १६.०५.२०२२
पूर्व, माल नं.१ ७ प्रति क्र.३	, पालघर - ४०१५०१. गमत्ता - २ फ्लॅंट क्रमांक ००१, आणि सब्हें नं.१०१ हिसा नं. AFH0001 00492945 भूत मालमत्तेचे वर्णन /पत्ता:	नंबर १४२ हिसा नं.१ आणि सब्हें क्र.१०१ हिसा नं.१, प्यु क्षेत्रफळ २६.६७ चौ.फू. (कार्पेट) तळमजल्यावर, डी वि १, इमारत क्रमांक ०२, फ्युचर सिटी, प्रकार ४, वारंगडे, श्री. शेखर तानाजी रणदिवे श्रीमतीरंबना तानाजी रणदिवे आणिश्रीमती काजल शेखररणदिवे पल्टॅंट क्र.४०६, क्षेत्रफळ सुमारे ५०४ चौ.फूट. (कार्पेट/ रिव्हरसाइड प्रोजेक्ट्स एलएलपी, सर्व्हे क्रमांक ३९/४ए१,	भग, जॉलीटी सफाल्या, स बोईसर पूर्व, पालघर-४० र.१५,३४,०७०.४१ बिल्ट-अप क्षेत्र) चौथ्या ग	र्व्हे नं.१४२, हिसा १५०१. १८.०६.२०२२ १६.०५.२०२२ जल्यावर, इमारत
دريا.	AFH0001 00539311	श्री. रविंद्र आर यादव, श्रीमती इंद्रकला यादव, श्रीमती काजल शेखर रणदिवे	₹.११,२२,०६९.३८	१८.०६.२०२२ १४.०२.२०२२
	भूत मालमत्तेचे वर्णन/पत्ताः घर-४०१२०९.	फ्लॅट नं.४०५, सी विंग, साई ज्योती कोहौसोलि, ओसवाल	। तनगरी, मोरेगाव, मोरे रोड,	। नालासोपारा पूर्व,
٩	3867708	मे. श्री महावीर एंटरप्रायजेस (मालक- रमण लुनावत) मिना लुनावत, राजेश लुनावत व रमण लुनावत	रू.४३,८६,१३८.२६	१८.०६.२०२२ ०१.०५.२०२२
१०	१३०६. AFH0001 00404772	श्री. विरेंद्रकुमार मुन्तीलाल मौर्या श्रीमती संगिता देवी विरेंद्र कुमार मौर्या	रु.२८,०८,०३६.१५	१६.०५.२०२२
		्फ्लॅट क्र.७०२, ७वा मजला, दीप क्लासिक टॉवर, बी कार्पेट/बिल्ट अप एरिया), सेक्टर नं.०२, गोखिवरे, वसः		
११	AFH0068 00807641	श्री. साईनाथ कुट्टी शेट्टी श्रीमती प्रेमा कुट्टी शेट्टी	रु.१५,३०,२९३.१५	२२.०६.२०२२ १५.०७.२०२१
		प्लॅंट नं.डी/२१२, राम रहीम, नगर को-ऑप. हीसिंग सं १ ११२, गोखिवरे, वसई पूर्व, जि. पालघर-४०१२०८.	। ोसायटी लि., राम रहीम न	। गर, बिल्डींग नंबर
१२	AFH0001 00669169	श्रीमती जुलियाना रूझर डायस श्री. रूझर लॉरेन्स डायस	रू.१०,९१,३३७.९८	२२.०६.२०२२ १७.०७.२०२१
	भूत मालमत्तेचे वर्णन/पत्ता: ०२०१.	फ्लॅट क्र.४०४, ४था मजला, बिल्डिंग झेड ४, शेल्टरेक्स	त स्मार्ट फोन सिटी २, गाव	। आकुर्ले, कर्जत-
१३	1757135	श्री. राधेश्याम मुंदडा श्रीमती सुलभा मुंदडा	रु.१,६४,२३,३८३.९	३०.११.२०२०
लिगि	मेटेंड, प्लॉट नं.१८८, सेक्टर-	फ्लॅट क्र. ५, क्षेत्रफळ सुमारे १०८० चौ.फूट. कार्पेट एरिया १२, वाशी, नवी मुंबई-४००७०३. (कार पार्किंग क्रमांक	१ सोबत) येथील जागेचे 	सर्व भाग व खंड.
१४	8009717	श्री बालानी फॅब्रिक्स, चंदादेवी श्यामसुंदर राठी, शिल्पादेवी विनोदकुमार राठी, वंदना प्रमोदकुमार राठी, व विनोदकुमार श्यामसुंदर राठी, व प्रमोदकुमार श्यामसुंदर राठी	रु.२,७०,३३,४९७.८३	०१.०७.२०२२ २९.०५.२०२२
आणि माल खोणे माल	णे १६, प्लॉट नं.५३, गाव-ख ग मत्ता नं.२ - जी. एच.क्र.१५ गे, तालुका-भिवंडी, ठाणे-४३	: मालमत्ता नं.१- जी. एच.क.१५४३/२५, आर.सी. 1ोणे, तालुका-भिवंडी ठाणे - ४२१३०८. ४३/२६, आर.सी.सी. दुसरा मजला, सब्हें नंबर १५ आं १९३०८. क ६०२, ६ वा मजला, 'बी' विंग, एम.एच. ५०७, शद्धा	णि १६ पायकी, प्लॉट नं.५	<३ पायकी, गाव-
१५	AFH006800 799806	श्री. श्रोख जिंदावली फतरुसाब श्रीमती शबाना जिंदावली शेक	रु.१६,०३,२५४.५१	२७.०६.२०२२ १४.०१.२०२२
क्रम	ांक ४, टाइप डी१, सी विंग, अ	फ्लॅट क्र. ३०२, क्षेत्रफळ सुमारे २९५.६२ ची.फूट. (१ भवध अपार्टमेंट, पबन बिहार कॉम्प्लेक्स, नागझरी नाका,	बोईसर पूर्व, पालघर-४०	१५०१.
		त येत आहेकी, सरफायसी कायद्याच्या कलम १३(८) अ ला आलेला सर्व खर्च, शुल्कइत्यादीसह एकत्रित आमची	देय रक्कम जमा केल्यास प्र	तिभूत मालमत्तेची
विर्ब्र	ही किंवा हस्तांतरण आमच्याद्व वाई केली जाणार नाही.	ारे केले जाणार नाही आणि प्रतिभूत मालमत्तेच्या विक्री वि	र्कवा हस्तांतरणाकरिता अ	ामच्याद्वारे पुढील

PBA INFRASTRUCTURE LTD. CIN :L45200MH1974PLC017653

Regd. Off. :Prakash 611/3, V.N. Purav Marg, Chembur, Mumbai - 400071 Tel No. : (022) 61277200 Fax No. : (022) 61277203 Email: pbamumbai@gmail.com Website: www.pbainfra.in

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that pursuant to Regulations 5, 6 and other applicable provisions of the Securities and Exchange Board of India (Delisting of Equity Shares) Regulations 2021 ("SEBI Delisting Regulations"), PBA Infrastructure Limited ("the Company") is in the process of making application to Voluntary delisting of its equity shares from the National Stock Exchange of India Limited (NSE) only, as approved by the Board of Directors in its meeting held on 6th July, 2022. However, equity shares of the Company continue to be listed on Stock Exchange having nationwide trading terminal ie. BSE Limited. The Equity Shares of the Company are sought to be delisted from NSEOnly. Necessity and Objective of Delisting:

As per SEBI Delisting Regulations, Company Securities can be delisted from NSE as the equity shares of the Company are listed and will continue to be listed on Stock Exchange of having nationwide trading terminals ie. BSE Limited.

There has been financial crisis since 2010 and the CDR opted by the company was not also successful and there did not seem any revival in the infrastructure segment in which the company is primarily operating. Company is unable to bid for Order on its own thus resulting in weak order position from March 2012. Thereby resulting in further stress in cash flow. Further the company finds the listing fees payable to the Exchange burdensome and it's complying with the disclosure a challenge as it has small capital base thus not justifying in listing to be continued.

As the Company's equity shares have been mandated by SEBI for Compulsory trading in demat form by all investor and BSE have trading terminals in various cities affording to the investors convenient access to trade and deal in the Company's equity shares across the country, it is proposed to delist the equity shares of the Company from the National Stock of Exchange of India Limited. The proposed delisting of the Company's Equity Shares from the National Stock Exchange of India Limited will not be prejudicial to or affect the interest of the investors

> By order of the Board For PBA Infrastructure Limited Narain P. Belani Managing Director DIN: 02395693

Date: 06/07/2022

Place: Mumbai



सीआयएन:एल६५९९०एमएच१९८५पीएलसी०३८१६४ नोंदणीकृत कार्यालय: २१४, एम्पायर हाऊस, डॉ. डी.एन.रोड, ए.के. नायक मार्ग, फोर्ट, मंबई-४००००१. दर.:०२२-२२०७१५०१ (६ लाईन्स). फॅक्स:०२२२२०७१५१४. ोबसाइट:www.weizmann.co.in, ईमेल:investorsgrievance@weizmann.co.in सचना

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की कंपनीच्या सदस्यांची ३५वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) गुरुवार, २८ जुलै, २०२२ रोजी दु.३.३०वा. (भाप्रवे) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे (व्हीसी)/इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यमे (ओव्हीएम) एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या व्यवसायाचा व्यवहार करण्यासाठी होणार आहे. सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत दि.५ मे. २०२० सहवाचिता सर्वसाधारण परिपत्रक दि.८ एप्रिल. २०२०, १३ एप्रिल. २०२०, १३ जानेवारी, २०२१, १४ डिसेंबर, २०२१ आणि ५ मे, २०२० (यापुढे एकत्रित एमसीए-परिपत्रक) आणि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) चे परिपत्रक दि.१२ मे २०२० आणि १५ जानेवारी, २०२१ नुसार कंपनीने ३५व्या वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्याच्या सूचनेत नमुद वित्तीय वर्ष २०२१–२०२२ करित वार्षिक अहवाल, एकमेव व एकत्रित वित्तीय अहवाल तसेच निष्कर्ष समाविष्ट सूचना ज्या सदस्यांच ईमेल कंपनी किंवा रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंट आणि डिपॉझिटरीजकडे नोंदणीकृत आहेत त्यांना विद्युत स्वरुपात पाठविली आहेत. एजीएमच्या सूचनेच्या प्रत्यक्ष प्रती पाठवण्याची आवश्यकता एमसीए- परिपत्रके आणि सेबी परिपत्रकाद्वारे खारीज करण्यात आली आहे. वित्तीय वर्ष २०२१-२०२२ करिता वार्षिक अहवाल इतर गोष्टींबरोबरच, ३५व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सचना आणि स्पष्टीकरणात्मक विधान कंपनीच्या वेबसाइट www.weizmann.co.in. स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात www.bseindia.com आणि www.nseindia.com वेबसाइटवर उपलब्ध आहे आणि ई-मतदान सेवा प्रदात्याची नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) च्या www.evoting.nsdl.com वेबसाइटवर उपलब्ध आहे. सेबीचे नियमन ४२ (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट) रेग्युलेशन, २०१५ आणि कंपनी कायदा, २०१३ च्या कलम ९१ नुसार एजीएम आणि लाभांश जाहीर करण्याच्या उद्देशाने बुक क्लोजर तारीख शुक्रवार, २२ जुलै, २०२२ ते गुरुवार, २८ जुलै, २०२२ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत आहे. कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०८ आणि त्याअंतर्गत बनवलेले नियम, सूचीकरण नियमांचे विनियम ४४, भारतीय कंपनी सचिवांच्या संस्थेने जारी केलेले सेक्रेटरीयल स्टॅंडर्ड ऑन जनरल मीटिंग्ज (एसएस-२) नसार, कंपनी प्रदान करण्यास आनंदित आहे सभासदांना ई-व्होटिंग सविधा जे एजीएम सचनेमध्ये ठरविल्याप्रमाणे सर्व ठरावांसाठी इलेक्टॉनिक पद्धतीने मतदान करू शकतील. कंपनीने नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) द्वारे प्रदान केलेल्या एजीएमसाठी ई-मतदान सेवा आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सेवांचा लाभ घेतला आहे. ई-मतदान प्रक्रिया निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी कार्यरत कंपनी सचिव श्री. मार्टिन्हो फेर्राव यांची तपासनीस म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ई-मतदान कालावधी सोमवार, २५ जुलै, २०२२ रोजी (स.९.०० वा.) सुरू होईल आणि बुधवार, २७ जुलै, २०२२ रोजी (सायं.५.००वा.) संपेल. त्यानंतर मतदानासाठी एनएसडीएलद्वारे ई-व्होटिंग मॉड्यूल अक्षम केले जाईल. एकदा ठरावावर सदस्याने मत दिले की, नंतर तो बदलण्याची परवानगी सदस्याला दिली जाणार नाही. सदस्यांचे मतदान अधिकार गुरुवार, २१ जलै. २०२२ रोजी त्यांच्याकडे असलेल्या इक्विटी शेअर्सच्या संख्येनसार असतील. ई-मतदानाच्या संदर्भात शंका/तक्रारी असल्यास फ्रिकशन्ट आस्क्ड केश्चन्स (एफएक्यु) आणि ई-व्होटिंग मॅन्युअल www.e-voting.nsdl.com वर उपलब्ध आहे.

PUBLIC NOTICE

TAKE NOTICE THAT Smt. Kavita Indr odwani expired on 2nd April 2014 a membr nsmission of joint share from her husban Shri Indru Jethmal Gidwani) in respect of fla No.21 in F Building of New Gitanjali Co-op Housing Society Ltd., having its registered address at 17-Raheja Township Malad-(E) ∕lumbai-97. The Society hereby invite claims/objections from heir/s/ claimants/ biectors to transfer of her respective share Mr. Pankaj Indru Gidwani, the said share & interest of the deceased member as pe pplication and executed gift deed jointly by onor/s(now expired) to doneels in the capital/property of Flat No. 21 in the societ vithin period of 15 days from the publicatio f this notice, claimants/objectors calle o come with proofs in support of claims & bjections for transfer of shares & interes of the deceased member/s in the capital property of the society and gift deed. If no an claim or objections are receive prescriber notice period. Then society shall be free t leal with the shares & interest of the dec nember/s in the capital/ property of the society to joint applicants, as per bye-laws o ne societý. Claims/objectio notice period are waived off. A copy of the edistered bye-law of the society is available for inspection by the claimants/objectors, i the office of society with Secretary of societ etween Monday to Saturday 10.0 AM 5.00 P.M notice period. For New Gitanjali C.H.Soc Ltd

7-7-2022 Malad-Mumbai Hon Secretary Adv. Tejpal M. Satagouda

जाहीर सूचना

आम्ही श्री. सुभाष कमलेश्वर राव गुप्ता यांच्य मालकीच्या कंपनी **मेसर्स कमलेक्स एंटरप्रायजेस** चेशीर्षक सत्यापित आणि प्रमाणित करण्यात गुंतले आहोत जे युनिट क्रमांक ४ च्या कार्यालयाच्य जागेवर, जमिनीवर वसलेले एकूण २३६.४५ चौ.मीटर कारपेट क्षेत्र, टेक्नोपोलिस नॉलेज पार्क नावाच्या इमारतीच्या तळमजल्यावरील कार पार्किंग क्र. ४ व ५ इमारतीच्या कंपाऊंडमध्ये, ५१ चौरस मीटर एट्रिअम पॅसेज क्षेत्रासह, ५१ चौरस मीटरचे लिफ्ट लॉबी पॅसेज क्षेत्र (म्हणजे ५४८.९५ चौ. फूट), शौचालय क्षेत्र ४५.७० चौ.मीटर कारपेट २०.२४ चौ.मीटर कारपेट पॅन्ट्री क्षेत्रासह आणि ११.७० चौरस मीटरच्या एअर होल्डींग रूमसह आणि १ ऑगस्ट २०११ रोजी टेक्नोपोलिस पिमायसेस को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिने जार केलेले भाग प्रमाणपत्र क्रमांक ०४ अंतर्गत विशिष् क्रमांक २१ ते २५ (दोन्ही समाविष्ट) असलेले प्रत्येकी रु. ५०/- चे पाच (५) पूर्ण भरणा केलेले समभाग, महाकाली लेणी रोड, चकाला, अंधेरी (पूर्व), मुंबई ४०० ०९३, बृहन्मुंबई येथे अंधेरी, तालुका अंधेरी आणि मुंबई उपनगर जिल्ह्याच्य नोंदणी उपजिल्ह्यातील आणि सीटीएस क. ८७ आणि ८बी असलेले चकाला आणि सीटीएस क्र.२३८एमुळगाव आणि सीमा खालीलप्रमाणे: उत्तरेस वा त्या दिशेने : गाव मुळगावच्य सीटीएस क्रमांक २४० द्वारे:

दक्षिणेस वा त्या दिशेने : गाव मुळगावच्य सीटीएस क्र.२३८ डी आणि २३८ ई आणि चकाल गावच्या सीटीएस क्र. ८ सी आणि ८ डी जमिनीद्वारे मुळगाव आणि गाव चकाला सीटीएस क्र.८सी आणि

पूर्वेस वा त्या दिशेने : गाव मुळगावच्या सीटीएस क्रमांक २३५, २३७ आणि २४० जमीनीद्वारे; आणि पश्चिमेस वा त्या दिशोने : अंशतः गाव मुळगावच्या सीटीएस क्रमांक २३८सी जमिनीने आणि अंशतः महाकाली लेणी रस्त्याने.

जर कोणा व्यक्तीस सदर जागा किंवा भागावर विक्री. तारण, भाडेपट्टा, वहिवाट, परवाना, मालकी हक करारनामा, मृत्युपत्र, न्यास, बक्षीस, अधिभार ताबा, अदलाबदल, कायदेशीर हक्र, विकास अधिकार, मजला जागा निर्देश (एफएसआय) हस्तांतरणीय विकास अधिकार (टीडीआर) परवाना, उप-परवाना किंवा कोणतेही आदेश निकाल, हुकूमनामा, प्रदानता, तजवीज, व्यवस्था किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही अधिकार, हक दावा किंवा हित/मागणी असल्यास त्यांनी सदर नाणमन ७ टिनमांत

रोज	वाचा	दै.	मुंबई	लक्षदीप'
• • •		1.	3 1	

	मुंबई येथील मुंबई शहर दिवाणी न्यायालय ^{सीआर. क्र.ब}	?
	संक्षिप्त दावा क्र.४४०/२०१९	
	(दिवाणी प्रक्रिया, १९०८ चे नियम २०(१ए) आदेश ५ अन्वये)	
दावा सादरः	युनियन बँक ऑफ इंडिया (ई–कॉपोरेशन बँक), बॅंकिंग कंपनी (उपक्रमाचे)	
६.१०.२०१८,	प्राप्तीकरण व हस्तांतरण) कायदा, १९८० अंतर्गत स्थापन संस्था आणि यांचे)	
दावा दाखलः	मुख्य क्षेत्रिय कार्यालय२८, मित्तल चेंबर्स, २रा मजला, नरीमन पॉईंट, मुंबई–)	
8.03.2088	४०००२१ आणि शाखा कार्यालय: युनियन बॅंक ऑफ इंडिया (ई–कॉपोरेशन)	
वाणी प्रक्रिया	बँक), ५२०, मांगिरीश इमारत, तळमजला, एल.जे. रोड क्रॉस, माहिम, मुंबई–)	
१९०८ चे	४०००१६, त्यांचे व्यवस्थापक श्री. रवी गोयल, वय २९ वर्षे (यांचे मार्फत).)फिर्यादी	
गंकेतांकाचा	विरूद्ध	
नो.३७ आर.२	श्रीमती मेहरुनिस्सा रशिद खान, वय प्रौढ, यांचा पत्ताः खोली क्र.१०, बी सेक्टर,)	
नंतर्गत समन्स	डी १ लाईन, मेहराज मस्जिदजवळ, चीतकॅम्प, ट्रॉम्बे, मुंबई–४०००८८.)प्रतिवादी	i I
ज्याअर्थी क	र नामित फिर्यांदीनी तुम्ही वर नामित प्रतिवादींच्या विरोधात दिवाणी प्रक्रिया १९०८ चे सांकेतांका	चे
देश ३७ चे नियम	। २ अंतर्गत दावा संदर्भात सदर मा. न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे ज्याचा संक्षिप्त अहवा	ल
लीलप्रमाणेः		
असे की, खाल	fl जोडलेले प्रकरण 'आ <mark>य'</mark> मधील दाव्याचे तपशिलानुसार रक्षम जमा होईपर्यंत १३% प्रतिवर्ष दर	नि
व्याजासह एकाः	त्रेत दिनांक २०.१०.२०१८ रोजी देव थकबाकी रक्कम रु.४ २,४४५/ – (रुपये बेचाळीस हजार चा र	शे
पंचेचाळीस फ	क्त) ही रक्कम संयुक्तपणे किंवा वेगवेगळेपणे फिर्यादींकडे जमा करावी.	
प्रतिवादींचे देव	थकबाकीकरिता विक्री प्रक्रिया करून फिर्यांदीच्या मालकीची मालमत्ता ही निकाल देण्यापूर्वी जसी	चे
	यालयाने पारित करावेत.	

दाव्याचे खर्चाकरिता प्रतिवादींना निर्देश द्यावेत

खाल

कोणत्याही स्वरुपाचे आणि परिस्थितीनुसार पुढील सहाय्य मंजूर करावे

तुम्हाला येथे समन्स देण्यात येत आहे की, सदर सूचना सेवेपासून १० दिवसांत तुम्ही यावेळी व्यक्तिश: किंवा च्याद्वारे दिलेले वकिलानामा मार्फत उपस्थित रहावे यात कसूर केल्यास फिर्यादीद्वारे सदर १० दिवसांच्या समासीनंत गेणत्याही वेळी रु.४२,४४५/- (रुपये बेचाळीस हजार चारशे पंचेचाळीस फक्त) रक्षम आणि न्यायालयाद्वारे योग भसेल त्याप्रमाणे शुल्क व व्याजासह एकत्रित रकमेकरिता हुकूमनामा न्यायालयाच्या आदेशाने प्राप्त करण्याचा अधिका

जर तुम्ही यावेळी व्यक्तिश: किंवा तुमच्याद्वारे दिलेले वकिलानामा मार्फत उपस्थित राहिल्यास फिर्यादीद्वां ावणीच्या वेळी निकालाकरिता तुमच्यावर समन्स बजावले जाईल. जेथे तुम्हाला दाव्याच्या बचावात न्यायाल चारणा करण्याचा अधिकार असेल.

बचावाचे बाबत प्राप्ती मिळाल्यानंतर जर तुम्ही प्रतिज्ञापत्र किंवा इतर प्रकारे मा. न्यायालयाचे समाधान केल्या क्तेवर दाव्याचे बचाव किंवा योग्य कारणाने तुम्हाला दाव्याचा बचाव करण्याची मान्यता दिली जाईल.





भागधारकांना सूचना गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी (आयईपीएफ) प्राधिकरणाकडे समभागांचे हस्तांतर

सहकार मंत्रालवाद्वारे सुचित वेळोवेळी सुधारित विविध परिपत्रके आणि फेरबदल किंवा सुधारित असलेले गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी प्राधिकरण (लेखा, लेखापरिक्षण, हस्तांतरण व परतावा) अधिनियम, २०१६ (नियम) सहवाचिता कंपनी कायदा २०१३ नुसार सूचना देण्यात येत आहे.

कंपनी कायदा २०१३ च्या कलम १२४(६) सहवाचिता आवईपीएफ नियमांच्या तरतुदीनुसार केंद्र शासनाद्वारे स्थापित गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी (''आयईपीएफ'') मध्ये ७ सलग वर्ष किंवा अधिक काळाकरिता भागधारकाद्वारे दावा न केलेले किंवा देण्यात न आलेले लाभांशासंदर्भात सर्व शेअर्स हस्तांतरणाची तरतुद आहे.

पुढे सूचना देण्यात येत आहे की, आयईपीएफच्या नियमानुसार ज्या भागधारकांचे शेअर्स आवईपीएफमध्ये हस्तांतरणास पात्र आहेत अशा भागधारकांना, ज्यांचे ई-मेल कंपनीच्या आरटीएकडे उपलब्ध आहेत त्यांना वैयक्तिक सूचना पाठविली आहे. कंपनीने अशा भागधारकांचे सर्व तपशील व आवईपीएफकडे हस्तांतरणास देव शेअर्सचे तपशील <u>www.crest.co.in/investors/unclaimed-dividend/</u> वर अपलोड केले आहे

वास्तविक स्वरुपात भागधारणा असणारे आणि ज्यांचे शेअर्स आयईपीएफ प्राधिकरणाकडे हस्तांतर होण्यास पात्र आहेत अशा संबंधित भागधारकांनी नोंद घ्यावी की, नियमानुसार आवईपीएफ प्राधिकरणाकडे शेअर्स हस्तांतरणाच्या उद्देशाकरिता त्यांच्याद्वारे धारण मुळ भागप्रमाणपत्राऐवजी दुय्यम भागप्रमाणपत्र कंपनी वितरीत करेल आणि अशा वितरणानंतर त्यांच्या नावे नोंद असलेले मुळ भागप्रमाणपत्र रद्द समजले जातील आणि व्यवहार योग्य नसतील. डिमॅट स्वरुपात भागधारणा असल्यास नियमानुसार ठेवीदार सहभागीदारामार्फत आवईपीएफ प्राधिकरणाकडे थेट शेअर्स हस्तांतर केले जातील. कपया नोंद असावी की. अशा शेअर्सवर आलेला सर्व लाभ यासह आयर्डपीएप प्राधिकरणाकडे हस्तांतर केलेले शेअर्स यावर नियमाअंतर्गत विहित प्रक्रियेचे पालन करून आवईपीएफ प्राधिकरणाकडून त्यावर पुन्हा दावा सांगता येईल आणि याकरिता आवईपीएफ प्राधिकरणाच्या www.iepf.gov.in वेबसाईटला भेट द्या.

भागधारकांनी पुढे नोंद घ्यावी की, याबाबत कंपनीने त्यांच्या वेबसाईटवर अपलोड केलेले तपशील हे उपरोक्त नियमानुसार आवईपीएफ प्राधिकरणाकडे शेअर्स हस्तांतरणाच्या उद्देशाकरिता कंपनीद्वारे दुय्यम भागप्रमाणपत्र वितरणाबाबत योग्य सूचना समजण्यात यावी.

सर्व सबंधित भागधारकांना येथे सूचना देण्यात येत आहे की, त्यांनी दिनांक २१ ऑक्टोबर, २०२२ पर्यंत कंपनी/कंपनीचे आरटीए मे. लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट डे अजे करून सन २०१४–२०१€

38/3

	वाईझमन लिमिटेडकोरता	सूचना
	सही / -	कागदो
ठिकाणः मुंबई	अमी पुरोहित	स्वाक्ष
तारीख: ०५.०७.२०२२	कंपनी सचिव	अन्यथ

जाहीर सूचना

येथे सुचना देण्यात येत आहे की, १) श्रीमती हर्षदा विनोद टिंबाडीया, २) श्रीमती विमलाबेन प्रभुदार टिंबाडीयाआणि ३) श्री. विनोद प्रभुदास टिंबाडीया, हे भाग प्रमाणपत्र क्र.३ अंतर्गत जारी केलेले 😿.५०/ प्रत्येकीचे ५ शेअर्स ज्याचे विशिष्ट क्रमांक ११ ते १५ चे मूळ मालक असन आणि फ्लॅट क्र.९, क्षेत्रफळ समारे ७१५ चौ.फु. बिल्ट अप क्षेत्र, पहिल्या मजल्यावरील भांडवल/मालमत्ता कला अविष्कार को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि., सीटीएस क्र.६२६ प्लॉटवर बांधलेले क्षेत्र, गाव - विलेपार्ले पश्चिम, तालका अंधेरी यापढे सदर जने फ्लॅट म्हणन संदर्भित, दि, ३०/१२/२००३ रोजी विक्रीसाठी समान कराराद्वारे १) श्री, अजय जयंतीलाल कनाकिया, २) श्री, जयंतीलाल बी, कनाकिया यांच्याकडन विकत घेतले आणि क्रमांक बीडीआर-१-७५९-२००४ अंतर्गत हमी उप-निबंधक यांच्याकडे रीतसर नोंदणी केली आहे. सदर श्रीमती विंबलाबेन प्रभुदास टिंबाडीया यांची दि.२६.०४.२००४ रोजी निधन झाले त्यांच्या पश्चात त्यांचे पती श्री. प्रभुदास टिंबाडीया यांचे दि.०१.१०.२०१७ रोजी निधन झाले त्यांच्या पश्चात त्यांचे २ मुलगे १) श्री. अश्विनदास प्रभुदास टिंबाडीया २) श्री. विनोद प्रभुदास टिंबाडीया आणि त्यांची मुलगी ३) श्रीमती भारती हसमुख अंबावी हे त्यांचे एकमेव वारस आणि प्रतिनिधी म्हणून हिंदू उत्तराधिकार कार्यदा, १९५६ नुसार ज्या मृत व्यक्तींना त्यांच्या मृत्यूच्या वेळी शासन केले जाते.

तदनंतर दिवंगत श्री. प्रभदास टिंबाडीया आणि श्रीमती विंबलाबेन प्रभुदास टिंबाडीया यांचे सर्व वारस व प्रतिनिधी यांनी ५ जानेवारी २०२२ रोजी च्या हक्कसोड करारद्वारे सदर जुन्या फ्लॅटमधील त्यांचा अविभाजित हिस्सा, हक्क, शीर्षक आणि हितसंबंध सोडले, हस्तांतरित केले त्यांचे भाऊ श्री. विनोद पी. टिंबाडीया यांच्या नावे आणि हमी उप-निबंधक यांच्या कार्यालयात नोंदणी क्र.बीडीआर-९-३५८-२०२२ ने हस्तांतरित केले आणि सदर जुन्या फ्लॅटमधील त्यांचा अविभाजित हिस्सा, हक्ष, शीर्षक आणि स्वारस्य त्यांचे भाऊ श्री. विनोद पी. टिंबाडीया यांच्या नावे केले.

त्यानंतर, सौ. हर्षदा विनोद टिंबाडीया यांचे दि.१५.०२.२०१३ रोजी त्यांचे निधन झाले त्यांच्या पश्चात त्यांचे पती श्री. विनोद टिंबाडीया, त्यांचा मुलगा श्री. परिण विनोद र्तिबडिया आणि तिची मुलगी श्रीमती एकता रवी शाह पूर्वीचे नाव एकता विनोद टिंबाडीया हे तिचे एकमेव वारस आणि प्रतिनिधी म्हणून हिंदू उत्तराधिकार कायदा, १९५६ नुसार ज्या मृत व्यक्तीला तिच्या मृत्यूच्या वेळी शासित केले जात होते.

त्यानंतर, दिवंगत हर्षदा टिंबाडीया यांच्या सर्व वारस आणि प्रतिनिधी त्या फ्लॅटमधील तिचा अविभाजित हिस्सा, हक्क, शीर्षक आणि हितसंबंध सोडले, हस्तांतरित केले आणि त्यांचे पुत्र श्री. परीन विनोद टिंबाडीय यांच्या नावे केले.

सदर सोसायटीतील सर्व सभासदांनी इमारतीच्या पुनर्विकासासाठी संमती व मंजूरी दिली आणि त्या अनुषंगाने १ श्री. विनोद प्रभुदास टिंबाडीया आणि २) श्री. परीन विनोद टिंबाडीया यांना ९६० चौ.फु. कारपेट क्षेत्राँचा नवीन फ्लॅट क्र.४०१ वाटप करण्यात आला दिनांक ६ एप्रिल २०२१ रोजी कायमस्वरूपी पर्यायी निवासस्थानाच्च ऐवजी जो ४थ्या मजल्यावर १ कार पार्किंग जागेसह आणि मे. नेमिनाथ कॉर्प, विकासक म्हणून प्रथम भाग आणि कला अविष्कार को-ऑप.हौ. सोसायटी लि. दुसरा भाग आणि १) श्री. विनोद प्रभुदास टिंबाडीया आणि २) श्री, परिण विनोद टिंबाडीयाः तिसरा भाग यांच्या दरम्यान नोंदणी क्रमांक बीडीआर-१५-३९११-२०२१ अंतर्गत हमी उप-निबंधक यांच्याकडे रीतसर नोंदणी केली आहे. त्यानंतर, श्री. विनोद पी. टिंबाडीया यांनी त्या फ्लॅटमधील त्यांचा अविभाजित हिस्सा, हक्क, शिर्षक आणि स्वारस्य त्यांची कन्या श्रीमती एकता रवी शाह पूर्वीची एकता विनोद टिंबाडीया हिच्या नावे भेट दिले, हस्तांतरित केले, नियुक्त केले आणि दि.१६ नोव्हेंबर . २०२१ रोजी क्रमांक बीडीआर-१८-१५२८६-२०२१ अंतर्गत हमी उप-निबंधक यांच्याकडे रीतसर नोंदणी केली आहे. सदर १) श्री. परीन विनोद टिंबाडीया आणि २) सौ. एकता रवी शाह पूर्वीची एकता विनोद टिंबाडीया या फ्लॅटचे सह-मालक असल्याने त्यांनी स्पष्ट आणि विक्रीयोग्य शीर्षक धारण केले आहे, कोणत्याही स्वरूपाच्य कोणत्याही प्रकारची कोणतीही अडचण नाही, त्यांनी नमुद केलेल्या फ्लॅटसाठी भाग प्रमाणपत्र आणि सदर सोसायटीच्या इतर नोंदींमध्ये त्यांचे नाव सह-मालक म्हणून प्रतिर्बिबित करण्यासाठी आणि सध्या पुनर्विकासाचे फायदे मिळवन देण्यासाठी सोसायटी त्यांच्या नावावर हस्तांतरणाकरिता अर्ज केला आहे.

कोणतीही व्यक्ती/संस्थेने उपरोक्त शेअर्स आणि फ्लॅट आणि/किंवा त्याच्या कोणत्याही भाग किंवा भागाच्या संदर्भात कोणतेही डीड, दस्तऐवज, लेखन केले आहे आणि/किंवा त्याच्या संदर्भात कोणतेही कृत्य किंवा कागदपत्रे अंमलात आणली आहेत आणि/किंवा कोणताही दावा किंवा आक्षेप विक्री, गहाण, टस्ट. धारणाधिकार, भेट, वारसा, रिलीझ, लीज किंवा अन्यथा/काही तरी, ही सचना जारी केल्याच्या तारखेपासन १४ दिवसांच्या आत कागदोपत्री पुराव्यासह किंवा अशा कोणत्याही व्यक्ती/संस्थेकडून, द्वारे, त्यांच्यासाठी आणि/किंवा त्यांच्या वतीने कोणत्याही रीतीने मागण्या, आक्षेप किंवा अडथळे इ. आणि १) श्री. परीन विनोद र्तिबडीया आणि २) सौ. एकता रवी शाह पूर्वीची एकता विनोद तिंबडिया यांना त्या सोसायटीचे सभासदत्व प्राप्त करण्याचा अधिकार असेल, त्यानुसार सोसायटी शेअर्स आणि फ्लॅट त्यांच्या संयुक्त नावावर हस्तांतरित करण्यास पुढे जाईल.

आज दिनांकीित ७ जुलै २०२२ रोजी

कला अविष्कर को-ऑप.हौ. सोसायटी लि. प्लॉट क्रमांक ३०, सीटीएस क्रमांक ६२६, लल्लूभाई पार्क रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई - ४०० ०५८

ालानटड पाण्याकड जेज करून समें २०९४ - २०९५ कारता देण्यात में जालल/ द
न केलेले लाभांश रकमेवर दावा करावा. जर कंपनीला २१ ऑक्टोबर, २०२२ पर
संबंधित भागधारकांकडून कोणताही पत्रव्यवहार प्राप्त न झाल्यास नियमात नर्
आवश्यकतानुसार नियमात विहित प्रक्रियेचे पालन करून देय तारखेला आयईपीए
प्राधिकरणाकडे शेअर्स हस्तांतर केले जातील.
वरील प्रकरणात काही स्पष्टीकरण असल्यास कृपया संपर्क कंपनीचे आरटीए: मे. लिं
इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, युनिट: क्रेस्ट व्हेन्चर्स लिमिटेड, सी-१०१, २४
पार्क, एल.बी.एस. मार्ग, विक्रोळी पश्चिम, मुंबई-४०००८३ येथे संपर्क करावा.
ई-मेल: iepf.shares@linkintime.co.in, दूर.:०२२-४९१८६२७।
फॅक्स:0२२-४९१८९६०६०.
क्रेस्ट व्हेन्चर्स लिमिटेडकरि
सही/
ठिकाण: मुंबई नमिता बाप
दिनांक: ० ७ जुलै, २०२२ कंपनी सचि

शुभम हौसिंग डेटहलपमेंट फायनान्स कं.लि. कॉपॉरेट कार्यालय: ४२५, उद्योग विहार फेज ४, गुरगाव-१२२०१५ (हरवाणा), तूर.:०१२४-४२१२५३०/ ई-मेल: customercare@shubham.co, वेबसाईट: www.shubham.co

मागणी सूचना

सिक्यरीटावडोशन ॲन्ड रिकस्टक्शन ऑफ फिनाशियल ॲसेटस ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ (यापढे कायदा) च्या कलम १३(२) अन्वये सचना तुमचे ऋण खाते प्रतिभूत धनको **शुभम हौसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कंपनी लिमिटेड,** यांचे नोंदणीकृत कार्यालय डी−३०५, तळमजला, सर्वोदय नक्लेव्ह, नवी दिल्ली-११००१७ (यापुढे **एसएचडीएफसीएल**) यांच्याद्वारे एनपीएमध्ये वर्गीकृत करण्यात आले आहे आणि तुमच्या कर्जासमोर असलेली एकूण थकबाकी रक्षम **एसएचडीएफसीएल**कडे जमा करण्यास तुमचे दायित्व आहे. तसेच उपरोक्त रक्षम आणि त्यावरील करारदराने पुढील व्याज, प्रासंगिक खर्च, शुल्क, अधिभार इत्यादी सुद्धा जमा करण्याचे दायित्व तुमच्यावर आहे. म्हणून आम्ही तुम्हाला येथे कळवित आहोत की, सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांत **एसएचडीएफसीएल**कडे तुमचे संपुर्ण दायित्व तुम्ही जमा करावे अन्यथा कायद्याच्या कलम १३(४) अन्वये अधिकाराअंतर्गत एसएचडीएफसीएलद्वारे कारवाई केली जाईल. कर्जदार व प्रतिभूत मालमत्तेचे तपशील खालीलप्रमाणे:-

अ. क्र.	कर्जदाराचे नाव / कर्ज खाते क्र.	अर्जदाराचा पत्ता	मागणी सूचना दिनांक व रक्कम	प्रतिभूत मालमत्ता	
ę	कर्ज खाते क्र. ONAl210200005034643 कायदेशीर वारस (मयत पोपट तात्याचा सोनावणे), छाया पोपट सोनावणे	खोली क्र.३०२ सी, क्रिश गार्डन इमारत क्र.४, छेडा रोड, शनी मंदिरा समोर, नालसोपारा पश्चिम, ठाणे, महाराष्ट्र-४०१२०३.	२८.०६.२०२२ रु.५,७५,२७८/ –	फ्लॅंट क्र.३०२, ३रा मजला, सी विंग, अगरवाल क्रिश गार्डन बिल्डिंग नं.०४ को- ऑप.हो., एस.क्र.१२६, (जुना सर्व्हे क्र.८५), हिस्सा क्र.५ ते ९, गाव निळेमोरे, नालासोपार पश्चिम, तालुका वसई, जिल्हा पालघर, ठाणे, महाराष्ट्र–४०१२०३.	
\$	कर्ज खाते क्र. OBEL180100005010398 प्रमोद मानता शिंदे, संगीता प्रमोद शिंदे	खोली क्र.८५, ठाणे बेलापूर रोड, धर्म शांतीजवळ, बुद्ध सिद्धार्थ नगर, रबाडा, नवी मुंबई, महाराष्ट्र- ४००७०१.	२८.०६.२०२२ स.१७,१०,०१६/–	फ्लॅंट क्र.००१, तळमजला, रमेश मुकुंद निवास, घर क्र.६९, रबाळे गाव, पोस्ट घणसोली, नवी मुंबई, ठाणे, महाराष्ट्र- ४००७०१.	
UN.	कर्ज खाते क्र. OKAL180400000012288 नथु गेनभाऊ गिऱ्हे, बबाबाई गेनभाऊ गिऱ्हे	खोली क्र.६०१, जय बजरंग सोसायटी वर्षा नगर, विक्रोळी पार्क साईट रोड, स्मशान भूमी रोड, कैलाश कॉम्प्लेक्स समोर, मुंबई, महाराष्ट्र-४०००७९.	२८.०६.२०२२ रु.५,५४,९०६/–	फ्लॉट क्र.३०२, ३रा मजला, एकदंत अपार्टमेंट, घर क्र.०४२९, ०४४३/००२ए, ०४२५, कोपरखैरणे, नवी मुंबई-४००७०५.	
8	कर्ज खाते क्र. OKAL18080000005014385 चंद्रकांत हरिश्चंद्र सकपाळ, शारदा चंद्रकांत सकपाळ	पालकत्व खोली क्र.३६, साईबाबा चाळ क्र.१, चिंचोळी फाठक रोड, वीटभट्टीजवळ, कोयना वसानात, गोरेगाव, मुंबई, महाराष्ट्र-४०००६३.	२८.०६.२०२२ रु.८,४१,६४४/-	फ्लॅट क्र.३०१, ३रा मजला, एकदंत अपार्टमेंट, घर क्र.०४२९, कोपरखैरणे, नवी मुंबई- ४००७०५.	
ધ્	कर्ज खाते क्र.KAL_1512_049123 वालसन बाळकृष्णन थोत्तिलन, सीमा वालसन	थोत्तिलन हाऊस, मु.पो. वरंडापिल्ली, जिल्हा थ्रिस्सूर, केरळा-६८०७३३.	२८.०६.२०२२ रु.११,९१,९८७/-	फ्लॅट क्र.४०७, ४था मजला, क्षेत्रफळ ४०६.२५ चौ.फु. कार्पेट क्षेत्र, एकनाथ कल्याण म्हणून ज्ञात इमारत, महाराष्ट्र-४००७०५.	
Ŕ	कर्ज खाते क्र. OKAL 1911000005024711 सिकंदर एमएस शेख, रुखिना सिकंदर शेख	पालकत्व खोली क्र.७४५, मीरा दात्तार दर्गा गल्ली, पावडर बंदर रोड, दारुखानाजवळ, माझगाव, मुंबई, महाराष्ट्र-४०००१०.	२८.०६.२०२२ रु.१०,३६,८४१/ –	फ्लेंटे क्र.३०१, इरा मजला, बिंग सी, आस्था हेरिटेज सब्हें क्र.३८, हिस्सा क्र.१, गाव पिसबली, तालुका कल्याण, जिल्हा ठाणे, महाराष्ट्र-४१३०६.	
ی	कर्ज खाते क. OAVS170900005008137 अब्दुलसत्तार अब्दुलमाजीद शेलानी, फरिदा सत्तार शेलानी	खोली क्र.२, जी सेक्टर के १, चीता कॅम्प, ट्रॉम्बे, नूर मस्जिदीजवळ, मुंबई, महाराष्ट्र- ४०००८८.	२८.०६.२०२२ रु.७,६७,५९७/ –	फ्लॅंट क्र.३०४, ३रा मजला, म्हात्रे मेन्शन, एच.क्र.७४३/००२, नेरुळ गाव, सेक्टर २०, पश्चिम नवी मुंबई, महाराष्ट्र-४००७०५.	
	टेकाण : गुरगाव देनांक : ०६.०७.२०२२ गुधम हौसिंग डेव्हलपर्मेट फायनान्स कंपनी लिमिटेड				